

॥ अंतरी पेट्टू ज्ञानज्योत ॥

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जग्गांव.

तृतीय वर्ष कला अभ्यासक्रम [जून, १९६४ पाठ्यून]

मराठी

तृतीय वर्ष कला सामान्य स्तराताठी पुढील पुस्तके लावावीत.

पहिले सत्र : निर्बंध [वाङ्मय प्रकार] - "मराठी निर्बंधाची वाटचाल" संपादक - डॉ. शंगो. तुम्हुळे, विदर्भ मराठ्वाडा खुक कंपनी, पुणे-२.

दुसरे सत्र :- लिलित ग्रंथ [वाङ्मय प्रकार]

१) **झडीघे दिवस** - अनंत पाटील, मेडता पञ्जिलिंग हाऊस, सदाशिव वेठ, पुणे-३०.

२) अक्षराचे घरी - वा. रा. जोनार, ऐतारी प्रकाशन, अम्बेडर.

उपयोजित मराठीसाठी पुढील अभ्यासक्रम निश्चित कराया.

तृतीय वर्ष कला - उपयोजित मराठीया अभ्यासक्रम.

सत्र १ले.

१] सारलेखन : स्वरूप व प्रकार.

घटक : सारलेखनाचे प्रयोजन, सारलेखनाचे तंत्र, सारलेखनाचे प्रकार [ग्रंथ उत्तांयाचा सार, साररूप काढबरी, साररूप निर्बंध, साररूप ग्रंथ, साररूप कथा] सारलेखनापे प्रात्यक्षिक [पुढील कला कृतींच्या आधारे : १] हृदपार [श्री. ना. पेंडसे] [साररूप काढबरी] [२] दोन शब्दांत दोन संस्कृती [वि. दा. सावरकर] [साररूप निर्बंध].

२] भाषांतर : स्वरूप व प्रकार.

घटक : भाषांतराचे प्रयोजन, भाषांतराचे प्रकार [छायानुवाद, भावानुवाद, रूपांतर, अर्थाचिनीकरण इ.], छायानुवाद [काही नमुने : इंदिरेस पत्र, सत्याचे प्रयोग [म. गांधी], भावानुवाद [काही नमुने : गीता १५ वा अध्याय, गीताई १५ वा अध्याय], अर्थाचिनीकरण [काही नमुने] [पसायदानाचे अर्थाचिनीकरण], रूपांतर [प्रकारान्तर] [काही नमुने - कथेची नाटिका - ज्यवंत दक्खिंच्या संदर्भात].

३] परिभाषा : स्वरूप व उपयोजन.

घटक : परिभाषेचे स्वरूप [माहितीचा काटेकोरपणा, द्वर्षोंकां परिवार इ.], शातन व्यवहारातील परिभाषा, कार्यालयीन/व्यावतायिक परिभाषा, न्यायालयीन परिभाषा, जनसंघके माध्यमातील परिभाषा, विज्ञानाची परिभाषा वाङ्मयाची परिभाषा.

४] संपादनशास्त्र व पद्धती.

घटक : संपादनाचे प्रयोजन व स्वरूप, भित्तिष्ठानिकेचे संपादन, स्मरणिका संपादन, मृहपत्राचे संपादन, नियतजालिकाचे संपादन, ग्रंथसंपादन इ.

संदर्भ ग्रंथ :

१] श्रीवाणी, वर्ष १ अंक १, का.स.वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था,
अन्नलीनगर, देवबूर, पुन्हे-२.

२] मराठी चिन्हकोश - खंड-१८.

३] वैज्ञानिक परिभाषा कोश, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.

अभ्यासक्रमाचा तपशील-

सत-४ : १ले सत्र - वर्णसात्मक भाषा विज्ञान.

१. भाषा : स्वरूप, कार्य व अभ्यास.

घटक : भाषा व संदेशन, यावयेतर जीवनातील संदेशन, भाषिक संदेशन इ.

२] स्वनिम संकल्पना.

घटक : स्वन म्हणजे काय, वागीन्द्रियांची रचना व कार्य, स्वन - स्वनिम - स्वनान्तर, स्वनिम विश्लेषणाची तत्त्वे, विनियोगाचे प्रलार, मराठीतील स्वनिम व्यवस्था, स्वर स्वनिम, खंड्युक्त स्वनिम, व्यंजन स्वनिम व त्याचे धर्माकरण.

३] पदिम [रूपिय] संकल्पना.

घटक : पदिमाचे तत्त्व, पद-पदिम-पदांतरे व त्याचे प्रलार, पदिमांची विभागणी, कार्यकर पदिमाचे प्रलार, पदिम-पदांतराचे काढी प्रकार, पदस्वनिमिती, पदांची घटना.

४] वाक्यविन्यास.

घटक : पद, पदसमूह, उपवाक्य, वाक्य या संकल्पनांची ओळख, पदिमविन्यास आणि वाक्यविन्यास हुलना, रचना व संघटक, रचनांचे स्तर, रचना म्हणजे काय, त्याचे प्रलार, वाक्यांचे विशेष, प्रथमोपात्यक्त संघटक पद्धती [विक्रमेश्वरांसह], त्यातील उपिष्ठा, त्याचे परिष्कृत स्वरूप, वाक्य पृथक्करण.

५] अर्थविन्यास.

घटक : अर्थाचे स्वरूप, अर्थाच्या व्याख्या, अर्थविन्यासातील विभिन्न स्तर, शब्दार्थ स्तरावरील अर्थाची कर्मवारी, अर्थविन्यासातील काढी पारिभाषिक शब्द.

५. [अर्थनिर्देश, अर्थविरोध किंवा अर्थविहिष्कृती] अर्थ आणि रुप यांतील संबंध अर्थात्यातील संबंध, अर्थक्षेत्र संकल्पना, घटक विशेषण, स्वनियविन्यास व पदीस्थिन्याताशी असलेला संबंध.

६. भाषाभ्यासाच्या विविध कक्षांचा परिचय.

घटक : भाषाविज्ञान व इतर अभ्यासक्षेत्रे, समाजभाषा विज्ञान, मनोवैज्ञानिक भाषाविज्ञान मानवविज्ञान विज्ञान व भाषा पिज्ञान, उपयोजित भाषाविज्ञान, कोश विद्यार, ख्यवडाराची भाषा व साहित्याची भाषा, मराठीतील बोलींचा परिचय.

संदर्भ ग्रंथ :

- १.] वर्णनात्मक भाषाविज्ञान : स्वरूप व पददती,
- * संपादक - डॉ. कल्याण काळे व डॉ. अंजली सोमण.
- २.] भाषाविज्ञान : वर्णनात्मक व ऐतिहासिक,
संपादक - डॉ. मालेश, डॉ. इनामदार व डॉ. सोयण.
- ३.] भाषाविज्ञान परिचय - डॉ. मालेश, डॉ. पुंडे व डॉ. सोमण.
- ४.] अभिनव भाषाविज्ञान - डॉ. ग. ना. जोगळेकर.
- ५.] वर्णनात्मक भाषाविज्ञान - डॉ. लीला गोदिलकर.
- ६.] मराठीचा भाष्यिक अभ्यास- संपादक - डॉ. मु. श्री. कानडे.
- ७.] भाषा - इतिहास आणि भूगोल - डॉ. ना. गो. कालेलकर.

- X - X - X - X - X - X -

सत-४ : २रे सत्र - पारंपारिक ठ्याकरण

१. वृंद विचार.

घटक : स्वर, व्यंजने, अनुनासिके इ.

२. शब्द विचार.

घटक : नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण [अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभ्यान्वयी अव्यये, केवल प्रश्नोगी अव्यये, लिंग, वचन, विभक्ती, साभान्यरूपे, जाग्यात रूपे, काढ आणि अर्थ]

३. वाक्य विचार.

घटक : वाक्याचे प्रकार [स्वार्थी, प्रश्नार्थक, विध्यर्थी, होकारार्थी, नकारार्थी, केवल वाक्य, भिन्न वाक्य, लंसुकत वाक्ये], प्रयोग, शुद्धदलेखनाचे नियम व विराम चिन्हे.

तंदर्भ ग्रंथ

१. शास्त्रीय मराठी व्याकरण - मो. के. दाम्बले.
२. मराठी व्याकरणाचे व्याकरण - कृ. पा. कुलकर्णी व ग. मो. पाटील.
३. मराठी व्याकरण परिचय - डॉ. राजेश्वर हिरेमठ.
४. अभिनव मराठी व्याकरण - डॉ. पू. न. जोशी.
५. मराठीचे व्याकरण - डॉ. तिला व गोविलकर.
६. सुगम मराठी व्याकरण - लेखन.
७. मराठीचे अध्ययन व अध्यापन - डॉ. दि. दे. पाटील व डॉ. श. रा. राणे,

सुविधार प्रकाशन मंडळ, पुणे-३०.

- X - X - X - X - X - X - X -

द्वितीया - /-